

गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था हा भाजपाचा संकल्प

रूग्णवाहीका, मेडीकल स्टोअर्स आदींसाठी सुध्दा स्वतंत्र व्यवस्था

भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात गरजूंना मदतीचे नियोजन करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याच्या शुभमहूर्तावर चंद्रपूर आणि बल्लारपूर या ठिकाणी कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येईल, असा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला असून गरजूंसाठी या दोन्ही शहरात 31 मार्च पर्यंत भोजनाची व्यवस्था भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आल्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

सर्व नागरिकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत कोरोना विरोधातील या लढयात आपण निश्चीतपणे जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे जिल्हयामध्ये भाजपाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात गरजूंना मदत करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे व प्रत्येक गरजवंताला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सुध्दा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

भोजनासंदर्भात जबाबदारी

भोजनासंदर्भात चंद्रपूर शहरात ब्रिजभूषण पाझारे 9850887744, राहूल पावडे 9405882788, डॉ. मंगेश गुलवाडे 9822565130, सुभाष कासनगोट्टवार 9011144442, प्रज्वलंत कडू 7744899998 सूरज पेदूलवार 9403192225 यांच्याशी संपर्क साधावा तर बल्लारपूर शहरात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल 9422135686, नगराध्यक्ष हरीश शर्मा 8485855500 यांच्या मार्गदर्शनाखाली काशी सिंह8975644703, आशिष देवतळे 8421611131, राजू गुंडेटी 9370322665 हे जबाबदारी सांभाळतील , यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 300 पोलिसांसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे भोजनाची व्यवस्था 31 मार्च पर्यंत करण्यात आली आहे.

रूग्णवाहीकेसंदर्भात मदत

चंद्रपूर, बल्लारपूर या शहरांसह जिल्हयातील रूग्णालयांमध्ये रूग्णवाहीकेची अडचण भासल्यास ब्रिजभूषण पाझारे 9850887744 यांच्याशी संपर्क साधावा तर सध्या वाहतुकीवरील निर्बंधांमुळे रूग्णांना सुटी झाल्यानंतर वाहने उपलब्ध होत नाहीत, अशा परिस्थितीत वाहने उपलब्ध होण्यासाठी सुध्दा श्री. ब्रिजभूषण पाझारे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेडीकल स्टोअर्स संदर्भात मदत

रूग्णांना औषधांसंदर्भात अडचण भासल्यास जिल्हयातील सर्वच भागात मेडीकल स्टोअर्सशी आवश्यकतेनुसार संपर्क साधण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे 9822255932 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

25 मार्च गुढी पाडव्याला 500 ml च्या सॅनिटायझर चे वितरण चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय व बल्लारपूर ग्रामीण रूग्णालय येथे करण्यात येणार आहे.

कोरोना विरोधातील या लढयात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे. वरील व्यवस्थांचा लाभ घेण्यासाठी संबंधित पदाधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.